

Date: December 12, 2025

To,
The Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra )E(, Mumbai - 400 051
Symbol: TEMBO

Dear Sir/ Madam,

Subject: Compliance under Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclose herewith the copies of newspaper advertisement published in "Business Standard" (English Newspaper) and "Mumbai Lakshadeep" (Marathi Newspaper) on today i.e. Friday, December 12, 2025 confirming completion of dispatch of Notice of Postal Ballot through Email and providing other necessary information.

The same has been uploaded on the Company's website on <a href="https://www.1point1.com">www.1point1.com</a>.

We request you to take the above information on record and acknowledge the receipt of the same.

Thanking you,
Yours faithfully,
For One Point One Solutions Limited



Pritesh Sonawane Company Secretary & Compliance Officer Place: Mumbai

Encl.: As above

New Delhi, 11 December

Flipkart Minutes, the quickcommerce (q-com) arm of ecommerce major Flipkart, plans to double its dark-store numbers to 1,000 by March-April next year, up from a little over 500 currently. The company also intends to expand its presence from over 30 cities at present to more than 60, said Hemant Badri, senior vice president and head of minutes, Supply Chain, Customer Experience, and ReCommerce at Flipkart Group.

To meet the 1,000-store target, the platform aims to open three to four new dark stores each day over the next four months. "We said we will have 800 stores by March. We have already crossed 500 and possibly by March-April, we would be in around 1,000 stores. We are already in 30 cities, and would at least double the footprint by that point in time. We will expand cities, and we will expand those bases. We want to be opening anywhere between 3-4 stores on average for the next possibly 120 days,' Badri said, speaking with Business Standard.

The year 2025 is the first full year of operations for the Flipkart's gcom vertical as it started

deeper into metropolitan cities, it's also planning to expand into Tier-II and Tier-III cities. The qcom platform recorded 16time growth in orders in the second half of 2025, compared to the first half of the calendar year.

Badri said, "In the second



closer to 53-54 million new users shopping on Minutes. We are growing, in terms of orders, anywhere between 40-50 per cent in a 30-45 days window."

Apart from new customers, Badri added that closer to 50-60 per cent of the Flipkart (e-commerce) users also shop on the qcom platform. In its 2025 yearend wrap report, the company said that Gen Z consumers, in the age range of 15 to 25 years, led the platform adoption, followed by the student cohort. Also, over 600,000 customers placed a repeat order within seven days.

For Flipkart Minutes, on an average, 80-85 per cent basket comprises daily essentials including fruits and vegetables, while the remaining 20-25 per cent includes nongrocery categories like electronics. On the regulations side. Badri said the company always ensures full compliance. On the labour codes, he said the company wants to lead

WE ARE GROWING, IN TERMS OF ORDERS, **ANYWHERE BETWEEN** 40-50 PER CENT IN A 30-45 DAYS WINDOW >>

Hemant Badri Senior V-P and Head of Flipkart Minutes

"We are actually participating with the right bodies for this. For all the people who work for us, equality, and equity inclusion are our core foundation. So. we are understanding much more details of that, and we will be a 100 per cent compliant to the new labour codes.

Similarly, on the aspect of ensuring that the platform doesn't have any dark patterns built-in, he added, "We have zero tolerance to non-compliance and we keep having a self-disclosure."

Responding to whether the gcom space is on the brink of a shakeout. Badri responded in negative. "I don't think so. It's a daily essential business, it has to be led by execution, and exceptional differentiation. And, very clearly if you're able to win with customers, the rest of the thing will follow is what I think."

Echoing similar thoughts, in a recent conversation with this newspaper, Russ Grandinetti, senior vice president of International Stores at Amazon, said, "I can't speak for any other companies. I think the fact that our quick commerce service is part of the larger business makes us very confident, and it's a sustainable service."

# 'Lack of QCO delaying capex in stainless steel industry'

The government recently extended the exemption granted to stainless steel products from mandatory Quality Control Order (QCO) compliance and excluded the stainless steel from recent anti-dumping measures imposed on import from Vietnam. Abhyuday Jindal, managing director of the ₹39,000crore Jindal Stainless Ltd (JSL), in an interview with Saket Kumar in New Delhi, says the QCO exemption is hurting capital expenditure in the sector. Edited excerpts:

The government has imposed duties on steel imports from Vietnam. but excluded stainless steel. Do you think that is a miss?

 Anti-dumping duties depend on the product categories cited by the domestic industry. Indian Stainless Steel Development Association (ISSDA) filed an antidumping duty application with Directorate General of Trade Remedies (DGTR) in June, and the case was initiated in September. There is definite injury from subsidised imports dumped from China and Vietnam, so some protection is essential. The investigation is on and we are hopeful relief will come within a year. Our application mainly covers cold-rolled stainless steel, which accounts for 75 to 80 per cent of total stainless steel usage. We have applied against China, Vietnam and Indonesia because Chinese material is routed through them. We have no issue with Japan, Korea or other fair suppliers.

What has been the impact of the QCO exemption on pricing, volumes and product segments?

 Sentiments have already been impacted. QCO ensures quality, but with its suspension, low-cost material without proper practices, R&D or testing is coming in. With suspension, two impacts occur. Sentiments get weakened and manufacturers delay capex. While



steel imports are 6 to 7 per cent of consumption, stainless imports are around 25 per cent of total consumption in the country, which mainly comes from China and Vietnam in low-quality segments such as pipes, tubes and utensils where testing parameters are weak. This harms consumers. Margins will come under pressure. We supply across industries, including auto, process industries, and railways. So, there will be an impact. MSME manufacturers will be severely impacted. Our fear is that MSME manufacturers who employ thousands of people may stop reinvesting.

With Carbon Border Adjustment Mechanism (CBAM) uncertainty and US tariffs, how are the new export markets responding?

 Response has been good. We have been part of the stainless steel industry for over 50 years. The US and Europe

were always our primary export markets, but with CBAM and the US imposing 50 per cent duty, we had to develop new markets. Europe and the US market combined make close to 65-70 per cent of our total export volumes. The volume in Japan. Korea and the Middle East is currently on the lower side, but it is picking up.

What is the status of the ₹40,000 crore Maharashtra investment plan?

■ The process of setting up the 4 million tonne per annum plant has started. Land acquisition is underway. We expect to reach full capacity over 10-12 years. The first one million tonne is targeted for FY29-30. For the first one million tonne, investment figures are not final yet as we are still selecting technology and equipment partners.

When will the Sikunda chrome mine in Odisha begin operations and how much of your requirement will it cover?

■ The mine will begin operation in two years. At full capacity, it should meet 35 to 40 per cent of our current requirement. With expansion in Maharashtra. we will need more chrome. The country needs more chrome mining and more asset exploration. Once the operation ramps up, we expect it to produce around 150,000 to 200,000 tonnes per annum.

Beyond the projects in Maharashtra and Odisha, what is the larger investment plan? ■ These are large projects in them-

selves. As of now, no major greenfield project is planned, but if good assets come to us via NCLT for sale, we are open to examining them. However, our focus remains in the stainless steel domain. We want to ramp up capacities of recent acquisitions. Growth potential in stainless steel is significant, and if we have the government's support to help protect manufacturers, industry has a

# Travel operators ramp up capacities for faster refunds amid IndiGo flight crisis

**ROSHNI SHEKHAR & AKSHARA SRIVASTAVA** Mumbai/ New Delhi, 11 December

Online travel operators (OTAs), including MakeMyTrip, EaseMyTrip, and Cleartrip, have increased capacities by expanding human support and technology to enable quick refunds or rescheduling of traveller bookings amid a massive surge in inquiries due to IndiGo flight cancellations.

MakeMyTrip, for instance, has already credited over ₹150 crore to its customers through their original mode of payment, covering almost 96 per cent of the overall cancellation volume as of Wednesday evening. A spokesperson from the Nasdaq-listed firm stated that for flights cancelled by the airline, the refunds are being processed in coordination with IndiGo.

Ixigo, on the other hand, has been using its artificial intelligence (AI) system and AI-powered chatbot, TARA, to actively assist its users with refunds, cancellations, and alternate travel options.

Meanwhile, EaseMyTrip said it has increased its direct contact with customers and was in constant connect with the airline to fast-track rescheduling, refunds. and clarifications on the customer's behalf. "Our immediate priority is to support every traveller affected by the recent disruptions. We are using a combination of technology and human support to assist impacted customers. On the ground, our call centres are handling significantly higher volumes, and our teams are workinground the clock, with human support

# Rerouting

- Travellers are switching to train and bus routes amid rise in domestic airfares
- 17% rise in number of bus seats booked
- **70** bus routes around metros saw over 30% increase in seat bookings
- 36% surge in redBus search volume traffic for major metro hub routes Source: redBus (Note: Comparison is between December 1 and 4, and December 5 and 8)



capacity expanded by 2.5 times. The figure continues to move as fresh cancellations are submitted and settled," MakeMyTrip's spokesperson stated.

Aloke Bajpai, group chief executive officer, ixigo, said that since its customer support is driven by AI, the company has been able to handle the spike in queries efficiently and offer quicker resolutions

during this period of uncertainty. Bajpai added, "To further ease the inconvenience for its users, we have proactively issued a full refund of the convenience fees and assured fees for all our customers whose IndiGo flights were cancelled between December 3 and December 8."

These travel disruptions come at a time when the industry anticipates its peak business period with Christmas, New Year's Eve and year-end winter holiday demand. In an official statement, ixigo said that it is seeing signs of passengers switching to train and bus as modes of travel. given the rise in domestic airfares. Additionally, international travel is also picking up as many global destinations have a cheaper fare than the domestic route.

A Cleartrip spokesperson highlighted that although this flight disruption was unprecedented and unfortunate, the firm is typically prepared for irregular operations that occur annually in the December-January window, and equipped with additional capacity to effectively manage this surge. "We have been seeing around three-time increase in the overall volume of customer inquiries. We have implemented a stretch schedule and optimised our IVR system to prioritise incoming calls," Cleartrip's spokesperson noted.

Hari Ganapathy, cofounder of Pickyourtrail, said the company has expanded operational capacity, extended support hours, and brought cross-functional teams together to coordinate in real time with airlines and hotel partners.

**ESTEEMED CUSTOMERS OF UCO BANK** 

As per RBI guidelines, KYC updation is mandatory for all customers If updation of KYC in your accounts has become due as of 30.11.2025, you are requested to update your KYC through SMS/UCO Mbanking plus/ATM/WhatsApp/UDAY CHATBOT. e-mail/post or by visiting any nearest branch at the earliest. Nonupdation of KYC in account may lead to temporary cessation of transaction in your account.

यूको बैंक 🙀 UCO BANK

# malicom 🍃

MALLCOM (INDIA) LIMITED
CIN: L51109WB1983PLC037008
Registered Office: EN-12, Sector-V, Salt Lake City, Kolkata-700 091 NOTICE TO SHAREHOLDERS

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, shareholders are hereby informed that a Special Window has been opened exclusively for the re-lodgement of transfer deeds that were lodged prior to April 01, 2019, but were rejected, returned, or remained unattended due to deficiencies in documentation, process, or other reasons. This facility is available from July 07, 2025, to January 06, 2026

Shareholders who were unable to re-lodge their transfer requests by the earlie deadline of March 31, 2021, are requested to utilise this opportunity by submitting the necessary documents to the Company's RTA, Niche Technologies Pvt. Ltd. 3A, Auckland Place, 7th Floor, Room No. 7A & 7B, Kolkata – 700017. For support shareholders may contact the RTA at Email: nichetechpl@nichetechpl.com o Phone: (033) 2280 6616 / 17 / 18.

For Mallcom (India) Ltd

Gaurav Raj

Company Secretary & Compliance Officer

#### OSBI

Information Security Department, State Bank of India, Global IT-Centre, Sec-11, CBD Belapur, Navi Mumbai-400 614

Ref: SBI/GITC/ISD/IR/2025/2026/1421 Bids are invited by State Bank of India from the eligible bidders for "Request for Proposal for Engaging Sixty (60) resources for Application Managed Services to work in bank environment for a period of Two-Year: Open RFP

for State bank of India (SBI). For details, please visit 'Procurement News' at

https://sbi.bank.in and https://etender.sbi/SBI nencement of download of RFP: 12.12.2025 From 15:00 Hrs

Last date and time for Bid submission: 04.01.2026 up to 15:00 Hrs Place: Navi Mumbai Senior Vice President

Date: 12.12.2025 Information Security Department

## PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate(s) of DALMIA BHARAT LTD., having its Registered office at Dalmiapuram Laigudi Tiruchirapalli, TamilNadu (PIN-621651). Registered in the Name(s) of the Following

Charles active account of by them.					
Name of Shareholder	FOLIO NO	Certificate Nos.	Distincive From	Nos. To	No. of Shares
MEHRU KHUSHROO WACHA (Deceased)	DBL0110663	310602	14029815-1	14030094	280

The Public are hereby Cautioned Against Purchasing or Dealing in any way with th ove referred Share Certificate(s).

Any Person(s) have any claim in respect of the said share Certificate(s) should Lodge uch claim with the Company or it's Registrar and Transfer Agents KFin Technologie Ltd, Selenium, Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda Serilingampally Mandai, Hyderabad, Telangana, 500032 within 15 Days of Publicatio of this Notice. After which No Claim will be entertained and the Company may proceed t Name of The Applicant (Executor of WILL):
LOY KENNETH D'PENHA Place: Mumbai Date:12/12/2025

# [POINT]

#### ONE POINT ONE SOLUTIONS LIMITED Reg. off.: Unit no. 501, 5th Floor, Naman Centre, G Block, C-31, Bandra Kurla Complex

Bandra (E), Mumbai, Maharashtra, India- 400051, Tel: 022 6687 3800 Fax: 022 6687 3889; CIN: L74900MH2008PLC182869 Email Id: <a href="mailto:ninvestors@1point1.in"><u>investors@1point1.in</u></a>; <a href="mailto:www.1point1.com">Website: www.1point1.com</a>

# NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 110 read with Section 8 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, including any statutory modifications(s) or re-enactment(s) thereof and other applicable provisions of the Act and the Rules including General Circulars issued by the Ministry of Corporate Affain ('MCA') for holding general meetings/conducting postal ballot process through e-voting vide Nos. 14/2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020 read with other relevant circulars, including General Circular No. 09/2023 dated September 25,2023 and General Circular No.09/2024 dated 19th September 2024 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings issued by Institute of Company Secretaries of India ("SS-2"), each amended and subject to other applicable laws, rules and regulations, the Postal Ballot Notice along with the Explanatory Statement has been sent electronically on Thursday, December 11, 2025, to all the members whose emai addresses are registered with the Company/ Registrar/ Depository Participants as on Friday, November 28, 2025 (Cut-off Date), for seeking approval of the members of the Company by way of Special Resolution by voting through electronic means only ('e-voting' on the following matter:

Item No. Description of the Resolution

To approve the issue of fully convertible Warrants on a preferential basis to the Promoter and Non-Promoter of the company

Notice of Postal Ballot is also available on the Company's website at www.1point1.com websites of the Stock Exchange i.e. on National Stock Exchange of India Limited a www.nseindia.com and on the e-voting website of MUFG Intime India Private Limited a https://instavote.linkintime.co.in.

The Company has engaged the services of MUFG Intime India Private Limited for the purpose of providing e-voting facility to all the members. The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of e-voting Conclusion of remote e-voting Friday, December 12, 2025, at 9:00 a.m. (IST) Saturday, January 10, 2026, at 5:00 p.m. (IST). No voting shall be allowed beyond Saturday, January 10, 2026 (5:00 P.M. IST) as the e voting module shall be disabled for voting by MUFG Intime Private Limited thereafter. Once subsequently or cast vote again. Any Assent or Dissent received beyond the specified date and time for remote e-voting will be treated if no response has been submitted by the

The Board of Directors has appointed Mr. Mihen Halani (Membership No: F9926) (CP No.12015) and in his absence Mrs. Nidhi Rohit Grover (Membership No. A55595) associates of M/s. Mihen Halani & Associates., Practicing Company Secretaries as scrutinizers for facilitating e-voting process in a fair and transparent manner and to enable the members to cast their votes electronically.

- The Members holding shares as on the cut-off date and have not received the Notice of Postal Ballot, may write to <a href="mailto:pritesh.sonawane@1point1.com">pritesh.sonawane@1point1.com</a> or enotices@in.mpms.mufg.com and obtain the same.
- Members whose names are recorded in the Register of members/beneficial owners as on the cut-off date will be entitled to vote electronically on the resolution set out in the Postal Ballot Notice. A person who becomes a Member after the cut-off date should treat this notice for information purposes only. iii) Manner of Remote e-voting by members holding shares in dematerialized mode, physica
- mode and members who have not registered their email address has been provided in (iv) The result of the Postal Ballot will be announced within two working days from the
- conclusion of e-voting period. The results along with the scrutinizer's report will also be communicated to the stock exchanges and will be placed on the website of the Company .e., www.1point1.com and the e-voting website of MUFG Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in.
- The Resolutions passed by the Members through Postal Ballot shall be deemed to have been passed on the last date specified for remote e-voting i.e., Tuesday,
- (vi) In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help &Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manua available at the download section of website of MUFG Intime Private Limited at https://instavote.linkintime.co.in or call on: 022 - 4918 6000 or sending a request at enotices@in.mpms.mufg.com

Date: December 12, 2025

By Order of the Board ONE POINT ONE SOLUTIONS LIMITED Pritesh Sonawane

Company Secretary

बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda

https://bankofbaroda.bank.in

### **TENDER NOTICE**

Request For Proposal – Selection of Service Provider for ISO 9001:2015 certification for Digital Banking Operations.

are available Bank's on https://bankofbaroda.bank.in under Tenders section & on

"Addendum", if any, will be published on Bank's website https://bankofbaroda.bank.in under Tenders section & on GeM portal. Bidder must refer the same before final submission of the proposal.

Last date for bid submission: 3rd January 2026.

Date: 12.12.2025

**Chief General Manager** (Digital Banking)



#### **ALKEM LABORATORIES LIMITED** CIN: L00305MH1973PLC174201

Registered Office: 'Alkem House', Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Phone: +91 22 3982 9999 Fax:+91 22 2495 2955 Website: www.alkemlabs.com, Email: investors@alkem.com

NOTICE TO SHAREHOLDERS FOR TRANSFER OF UNCLAIMED DIVIDEND AND THEIR CORRESPONDING EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND AUTHORITY

As per the provisions of Section 124 of the Companies Act. 2013 read with the Investor Education and Protection Fund ("IEPF" Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and amendments thereto, if any ("the Rules"), all the shares on which dividend has not been encashed or claimed by the shareholders for seven consecutive years ("concerned shares"), are to be transferred by the Company to the demat account of the IEPF Authority.

The Company has communicated to the concerned shareholders (a the registered address) who have not claimed their interim dividence for the financial year 2018-19 and all subsequent years and consequently whose concerned shares are liable for transfer to IEPF. The full details of such shareholders including their folio number or DP ID / Client ID are also made available on the Company's website www.alkemlabs.com. The shareholders are requested to forward the requisite documents as mentioned in the said communication at the email address of the Company a <u>investors@alkem.com</u> or at the Company's Registrar and Share Fransfer Agent at Investor.helpdesk@in.mpms.mufg.com on or before 06<sup>th</sup> March, 2026:

SHAREHOLDERS HOLDING SHARES IN ELECTRONIC FORM shall submit a self-attested copy of the client master list (dema account statement) showing your name, address, demat and bank account details. Payment will be made to the Bank Account registered against the Demat account.

SHAREHOLDERS HOLDING SHARES IN PHYSICAL FORM shall submit (a) the Investor Service Request Form ISR-1, Form ISR-2 and Form No. SH-13 (Nomination Form) duly filled and signed as per the instructions stated therein along with the supporting documents (the Forms can be downloaded from the Company's website "www.alkemlabs.com" under the following path Investor Desk  $\rightarrow$ Forms) (b) Copy of a cancelled cheque; (c) copy of PAN and Address proof; and (d) copy of the Share Certificate

In absence of receipt of valid claim by the shareholder for claiming their interim dividend for the financial year 2018-19 and al subsequent years, the Company will be required to transfer the said unclaimed dividend amount along with the concerned shares to IEPF Account without further notice, in accordance with the requirements of the said Rules, by following the below mentioned process:

- In physical form New share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion of necessary formalities. The original share certificate(s) which are registered in the name of concerned shareholders will stand automatically cancelled and be deemed non negotiable
- In demat form The Company shall inform the Depository by way of corporate action for transfer of shares in favour of the demand account of the IEPF Authority

Consequent thereto, no claim shall lie against the Company in respect of such unclaimed dividend amount and underlying shares transferred to IEPF Account pursuant to the said Rules

Concerned shareholders may note that both the unclaimed dividend amount and the concerned shares transferred to IEPF Authority including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules

In case any shareholder has gueries, grievances or issues in relation to the above, they are requested to write an email to the Company's Registrar and Share Transfer Agent, MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited) on Investor.helpdesk@in.mpms.mufg.com or may contact Mr. Jay Prakash, VP, MUFG Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg,

Vikhroli (West), Mumbai - 400 083; Phone Number: +91 8108116767.

Manish Narang

President - Legal, Company Secretary & Place : Mumbai Compliance Officer Date: 11th December, 2025



मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

नागपूर, दि. ११ (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील आणि चंद्रपूरच्या राजुरा भागातील सुम ारे ७० हजार कुटुंबांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. म राठवाड्यातील हजारो कुटुंबांच्या डोक्यावर टांगती तलवार असलेल्या 'मदत म **191**' इनामी जमिनींचा प्रश्न अखेर निकाली निघाला.या जिम नींवरील निवासी घरे नियमित करण्यासाठी आता कोणताही नजराणा भरावा लागणार नाही. ती घरे मोफत नियमित करून रहिवाशांना

जिमनीचे 'वर्ग-१' मालकी हक्क देणारे 'हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रह्न करण्याबाबत (सुधारणा) विधेयक विधानसभेत एकम ताने मंजूर करण्यात आले. विधानसभेत मांडण्यात आलेल्या या विधेयकावर जयंत पाटील, अर्जून खोतकर, विजय वडेट्टीवार, देवराव भोंगळे, किशोर पाटील, बालाजी कल्याणकर, चंद्रदीप नरके, भारकर जाधव, शेखर निकम, मनिषा चौधरी, सुरेश धस, कैलास पाटील यांनी चर्चेत सहभागी होत महत्वपूर्ण मुद्धे मांडले. महसूल मंत्री बावनकुळे यांनी विधेयक मांडताना रःपष्ट केले की, १९५४ च्या कायद्यानुसार या जमिनी भोगवटादार वर्ग-२ म्हणून गणल्या जात होत्या. त्यामुळे या जमिनींवर कर्ज मिळत नव्हते किंवा त्या हरनांतरित करता येत नव्हत्या. यापूर्वी अशा जमिनी नियमित करण्यासाठी चालू बाजारभावाच्या ५० टक्के किंवा ५ टक्के रक्कम भरावी लागत होती,ज्यामुळे नागरिक पुढे येत नव्हते. मात्र, आता मंजूर झालेल्या विधेयकानुसार, जर एखाद्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय निवासी कारणासाठी जमिनीचा वापर केला असेल आणि त्याबाबतचे खरेदीखत किंवा नोंदणीकृत दस्तऐवज सादर

होतील. चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी शंका उपस्थित केली.

केल्यास, कोणताही

नजराणा न आकारता

ती जमीन नियमित

'भोगवटादार वर्ग-१'

ज्यामुळे त्यांना पूर्ण

मालकी हक्क प्राप्त

केली जाईल.

तसेच, संबंधित

जमीनधारकास

चा दर्जा मिळेल,

"PUBLIC NOTICE" By this Notice, public in general is informed hat late Mrs. Husainbe Sahabuddin Sharit member of the Rajanigandha Shantinagar Co-operative Housing Society Ltd. and owner Flat No. 004, Building No. B-5, Sector-10, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401 107 and holder of Share Certificate No

12/12/2025

401 107 and holder of Share Certificate No. 27, died intestate on 27/02/2023 at Sharjah, United Arab Emirates by nominating Mr. Rehman Shareef Sahabuddin. The society transferred the shares and interest in the capital/ property of the society belonging to the deceased in the name of Mr. Rehman Shareef Sahabuddin, being the nominee after completing the requisite formalities under the provisions of the Maharashtra Coop. Societies Act. on 17/09/2023. Mr. Rehman Shareef Sahabuddin is the alone legal heir hareef Sahabuddin is the alone legal he Shareet Sahabuddin is the alone legal heir and successor of the deceased Mrs. Husainbe Sahabuddin Sharif. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for previous transfer of the shares and interest in the capital/property of the society in respect of the said flat. The claimants objectors may inform to the undersigned objectors may inform to the undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which any claim or objectio vill not be considered.

Advocate, Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane.

#### जाहीर सूचना

माझे अशील **अपर्णा महादेव देवरुखकर** यांच्या सूचनेनुसार सूचना देण्यात येत आहे. त्यांनी मला कळवले आहे की, त्यांनी **श्रीमती रश्मी सिद्धी** गुप्ते आणि श्री. सिद्धी रमेश गुप्ते यांच्याकडून दिनांक २७.११.२०२५ रोजीच्या नोंदणीकृत करारनामाद्वारे फ्लॅट क्र.बी-८, बी विंग, श्रीकृष्ण अपार्टमेंट्स, मुलुंड (पूर्व), मुंबई-४०००८९ हे खरेदी केले आहे. माझ्या अशिलाने दिनांक १३.०७.१९८८ रोजी <mark>डी. जी. पटेल अँड कंपनी</mark>, बेल्डर आणि **श्री. एस. आर. सोमसुंदर** आणि टी. व्ही. मीनाक्षी यांच्या निवासस्थानी केलेला मूळ करारनामा हरवला/गहाळ झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी दिनांक ०६.१२.२०२५ रोजी बदलापूर पोलिस ठाण्यात इस्तावेज हरवल्याची तक्रार क्र.०९८४/२०२५ नुसार दाखल केली आहे.

जर कोणा व्यक्तीस किंवा संस्थेस सदर मालमत्ता, दकान किंवा सोसायटीचे शेअर्सबाबत वारसाहक विक्री, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक, गरवाना, बक्षीस, अदलाबदल, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार. हक व हित असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या कार्यालयात**्दकान क्र.४/सी**. लक्ष्मी केशव कोहौसोलि., तळमजला. डॉ. रमेश प्रधान रोड, न्यु इंग्लिश शाळेजवळ, **नौपाडा, ठाणे (प.)-४००६०२** येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे भन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझे अशील पढील प्रक्रिया करतील आणि दावा. कार्ह -असल्यास सोडून दिला आहे असे समजले जाईल आणि माझ्या<sup>े</sup> अशिलांवर बंधनकारक असणार

> सही/ सिद्धेश एच. राऊल वकील, उच्च न्यायालय

# जाहीर सूचना

याद्वारे सर्व जनतेला सचित करण्यात येते की. माझी अशिल शीमती शुभांगी सुभाष रेडिज, फ्लॅट क्रमांक ६१३, ए-विंग, खंडवाला एसआरए सीएचएस लिमिटेड, इमारत क्रमांक ४, दत्ता मंदिर रोड, वाकोला ब्रिज, सांताक्रूझ पूर्व, मुंबई-४०००५५ येथे राहतात.शी. सभाष बाळकणा रेडिज यांना एसआरए प्राधिकरणाद्वारे परिशिष्ट अनुक्रमांक २६७ नुसार उपरोक्त फ्लॅट वाटप करण्यात आला होता. सदर सुभाष बाळकृष्ण रेडिज यांचे १८/१०/२०११ रोजी निधन झाले असून, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी शीमती शुभांगी सुभाष रेडिज, त्यांचे दोन मुलगे शी. शैलेश सुभाष रेडिज आणि शी. निलेश सुभाष रेडिज हे आहेत आणि तेच सदर मृत व्यक्तीचे एकमेव कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी आहेत. माझ्या अशिलच्या दोन्ही मुलांनी त्यांचा संबंधित वाटा त्यांची आई शीमती शुभांगी सुभाष रेडिज च्या नावे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शीमती शुभांगी सुभाष रेडिज उपरोक्त नमूद स्थावर

मालमत्तेच्या संदर्भात शेअर प्रमाणपत्र आणि सदर फ्लॅट केवळ त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी हकसोडपत्र सादर करतील. विक्री, भेट, गहाण, बोजा, भाडेपट्टा, धारणाधिकार, वारसा हक किंवा इतर कोणत्याही मार्गाने उपरोक्त नमूद स्थावर मालमत्तेच्या संदर्भात ज्या कोणत्याही व्यक्तींचा कोणताही दावा, हक्क, अधिकार, हितसंबंध असेल, त्यांनी या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांच्या पुराव्यासह अधोस्वाक्षरी करणाऱ्यास कळवावे.

धर्मिष्ठा राठोड

वकील - उच्च न्यायालय. दकान क्रमांक ४, योजना अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, न्यूएरा सिग्नलजवळ, मालाड (पश्चिम),

मुंबई-४०००६४. दिनांक: १२-१२-२०२५

# जाहीर सूचना

सूचना देण्यात येत आहे की माझे अशील श्रीमती सुषमा सुधाकर विलेकर, शिरीष सुधाकर विलेकर, निशेष सुधाकर विलेकर,नूतन सुहास कारखानीस यांच्या मालकीची चौकशी करत आहेत की श्रीमती सुषमा सुधाकर विलेकर त्यांचे दिवंगत पती एस. एम. विलेकर यांच्यासह, सिद्धार्थ नगर इमारत क्रमांक ०१ सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, बोरीवली (पूर्व), मुंबई- ०००६६ येथील फ्लॅट क्रमांक ५०१, विंग - ए ३,चे गलक होते आणि वरील पक्ष सदर फ्लॅटचे संयुक्त ालक आहेत आणि सदर फ्लॅटच्या मालकीची चौकशी करण्याची विनंती त्यांनी मला केली आहे.

वरील व्यक्तींच्या निवेदनानुसार आणि वोषणेनुसार, त्यांनी सोसायटीने वाटप केलेले त्यांचे मूळ शेअर सर्टिफिकेट क्रमांक १७, विशिष्ट क्रमांक ८६ ते ९० असलेले, गमावले आहे.

विक्री करार, हस्तांतरण, भेटवस्तू, भाडेपट्टा, शूल्क, धारणाधिकार, गहाणखत, देखभाल, वारस सुविधा, प्रतिबंधात्मक करार किंवा अन्यथा याद्वारे आवश्यक असलेल्या कोणताही व्यक्तींनी किंवा न्यांनी याद्वारे आवश्यक आहे त्यांनी दुकान क्रमांक ४, लक्ष्मी अपार्टमेंट रेसिडेंट सीएचएस लिमिटेड, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई -४००१०१ येथे अंडरस्वाक्षरीकारांना लेखी स्वरुपा

ते कळवावे, असे या प्रकाशनाच्या तारखेपासून <u>१४ दिवसांच्या</u> आत कळवावे, अन्यथा आम्ही असे गृहीत धरु की कोणताही अधिकार, मालकी हितसंबंध, दावे मागण्या नाहीत आणि कोणत्याही परिस्थितीत, जर काही असतील तर ते सोडन दिले

गेले आहेत असे मानले जाईल. सही/- आर. आर. चौधरी (वकील) ठिकाण : मुंबई दिनांक :१२/१२/२०२५

नमाम जनतेस कळविण्यात येते की सदनिका क. अं/८, दुसरा मजला, प्रणव ओंकार सोसायटी, मानपाडा रोड, डोंबिवली – पूर्व, जिल्हा ठाणे, ही सध्या श्रीमती. पुजा प्रफुल मुझुमदार यांचे मालकी व कब्जा वहिवाटीचा आहे. सदरची सदनिका यापुर्वी श्री. प्रफुल डी \_\_\_ मुझुमदार यांनी श्री. श्यामसुदर अे. देशपांडे यांचेकडून दिनांक १२/०७/२००६ रोजी विकत घेतलेली आहे व करारनामा दु. नि. कल्याण – ४ येथे अनु. क्. ३४३७/२००६ व्दारे नोंदणी केलेला आहे. मात्र यापुर्वीचा सदर सदनिके संबंधी मे. कलिका एंटरप्रायजेस व गंगााराग बळीरामजी घुर्डे यांचेमधील तारीख २७/१२/१९९१ रोजीचा करारनामा व गंगाराम बी घुर्डे आणि श्यामसुंदर ओ देशपांडे यांचेमधील तारीख १०/०३/१९९३ चे मुळ करारनामे राहते घरातून हरवलेले व गहाळ झालेले आहे. त्यासंबधी श्रीमती. पुजा प्रफुल मुझुमदार यांर्न डोंबिवली – पूर्व पोलीस स्टेशन, यांचे कार्यालयात अनु. क. ९६३/२०२५ दिनांक १९/०९/२०२५ रोजी तकार नोंद केलेली आहे. तसेच श्री. प्रफुल डी. मुझुमदार हे दिनांव २३/१०/२०११ रोजी मयत झालेले आहेत व त्यांचे पश्च्यात श्रीमती पुजा मुझुमदार (पत्नी आणि सायली मुझुमदार (मुलगी) हेच एकमेव वारस आहेत. तरी या जाहीर नोटीसीन कळविण्यात येते की सदर सदनिकेवर व हरविलेल्या करारनाम्यावर कोणत्याही इत वारसांचा, इसमाचा वा संस्थेचा गहाण, बक्षिस, पोटगी लीन, करारनामा, फरोक्त, वापर वहिवाट कब्जा, भाडेपट्टा वा इतर कोणाचाही हक्क वा हितसंबंध असल्यास या नोटीसी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसाच्या आत - खालील पत्यावर योग्य त्या पुराव्यासह लेखी हरकत पाँठवावी. तदनंतर कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही

ॲडव्होकेट श्री. दिलीप केशव गांधी ३, सत्चिदानंद टिळक रोड, डोंबिवली - पूर्व ठिकाण : डोंबिवली

मो. नं. ९८९२१७६०५५

**फॉर्म क्र. आरएससी-४** कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ५२ सह वाचलेले कलम ६६ आणि राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधि-करण (कंपनीचे शेअर भांडवल कमी करण्याची प्रक्रिया) नियम, २०१६ च्या नियम ३(३) नुसार

दिनांक : १२/१२/ २०२५

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर मुंबई बेंच - १ कंपनी याचिका क्रमांक सी.पी. / २८५ (एमबी) / २०२५

कलम ६६ आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ५२ सह वाचले जाणारे आणि एनसीएलटी (कंपनीच्या शेअर भाडवलात कपात करण्याची प्रक्रिया) नियम, २०१६ च्या इतर लागू तरतुर्दीसह, सध्या लागू असलेल्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्अधिनियमासह आणि त्याअंतर्गत तयार केलेले नियम

टीसीएफसी फायनान्स लिमिटेडच्या इकिटी शेअर भांडवलात कपात करण्याच्या बाबतीत टीसीएफसी फायनान्स लिमिटेड

पूर्वीच्या कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत समाविष्ट केलेली कंपनी आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय ५०१/५०२ रहेजा चेंबर्स, निरमन पॉइंट फ्री प्रेस जर्नल मार्ग, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००२१ येथे आहे. सीआयएन:एल६५९९०एमएच१९९०पीएलसी०५७९२३) ) याचिकाकर्ता कंपनी

#### याचिकाकर्त्या कंपनीच्या इक्विटी शेअर भांडवलात कपात करण्याबाबत सचना प्रकाशित

कृपया नोंद घ्यावी की, माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडप-ीठ (ङ्कन्यायाधिकरणङ्ख) यांच्यासमोर ५ डिसेंबर २०२५ रोजी एक कंपनी याचिका सादर करण्यात आली होती आणि कंपनीचे जारी केलेले. वर्गणीदार आणि अदा केलेले इक्रिटी शेअर भांडवल कमी करण्यासाठी सदस्यांनी मंजूर केलेला विशेष ठराव निश्चित करण्या-करिता. माननीय न्यायाधिकरणाने ५ द्विमेंबर २०२५ रोजी ती याचिका स्वीकारली आहे. हे भांडवल १० रुपये दर्शनी मूल्याच्या १,०४,८२,१२९ (एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार एकशे एकोणतीस) इकिटी शेअर्सचे, म्हणजेच १०,४८,२१,२९० रुपये (भारतीय रुपये दहा कोटी अट्टेचाळीस लाख एकवीस हजार दोनशे नव्वद फक्त) वरून, १० रुपये दर्शनी मुल्याच्या ९९,४८,७९५ (नळ्याण्णव लाख अट्टेचाळीस हजार सांतशे पंच्याण्णव) इक्विटी शेअर्सचे म्हणजेच ९.९४.८७.९५०/- रुपये (भारतीय रुपये नऊ कोटी चौऱ्याण्णव लाख सत्याऐंर्श हजार नऊशे पन्नास फक्त) पर्यंत कमी केले जाणार आहे. हे भांडवल कंपनीकडे सध्या असलेल्या १० रुपये दर्शनी मूल्याच्या ५,३३,३३४ (पाच लाख तेहतीस हजार तीनशे चौतीस) इकिटी शेअर्सचे कोणतेही प्रतिफल न देता रद्द करून आणि संपुष्टात आणून कमी केले जाईल (यापुढे याला ङ्कइिकटी शेअर भांडवलातील कपातङ्ख असे संबोधले जाईल).

वैयक्तिक सुरक्षित कर्जदार, जर कोणी असतील तर, आणि असुरक्षित कर्जदारांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. याचिकाकर्ता कंपनीने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी तयार केलेली कर्जदारांची यादी याचिकाकर्ता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सोमवार ते शुक्रवार या सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत तपासणीसाठी उपलब्ध आहे. जर याचिकाकर्ता कंपनीच्या कोणत्याही कर्जेंदाराला याचिकेवर किंवा कर्जदारांच्या यादीतील तपशिलांवर काही आक्षेप असल्यास. तो आक्षेप (सहाय्यक कागदपत्रांसह) आणि त्याचे नाव व पत्ता तसेच, असल्यास, त्याच्या अधिकृत प्रतिनिधीचे नाव व पत्ता, या सूचनेच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत, ४ था मजला, कफ परेड टेलिफोन एक्सचेंज, जीडी सोमानी मेमोरियल स्कूलच्या शेजारी, कफ परेड, कुलाबा, मुंबई ४००००५ येथील न्यायाधिकरणाकडे आणि खाली स्वाक्षरी केलेल्या व्यक्तीकडें, ५०१/५०२ रहेजा चेंबर्स, निरमन पॉइंट फ्री प्रेस जर्नल मार्ग, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००२१ या पत्त्यावर पाठवावा.

वर नमुद केलेल्या वेळेत कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास, याचिकाकर्ता कंपनीची भागभांडवल कमी करण्याच्या उपरोक्त याचिकेअंतर्गत सर्व कार्यवाहीमध्ये, कर्जदारांच्या यादीतील नोंदी योग्य मानल्या जातील.

हे देखील लक्षात घ्यावे की, शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे, ज्या दिवशी न्यायाधिकरण याचिकेवर सुनावणी घेईल. जर कोणत्याही कर्जदाराला सु-नावणीला उपस्थित राहायचे असेल, तर त्याने आपल्या आक्षेपांसह (असल्यास) तशी विनंती करावी.

टीसीएफसी फायनान्स लिमिटेडकरीता सही/-व्यंकटेश कामथ दिनांक: १२ डिसेंबर २०२५ याचिकाकर्ता कंपनीचे संचालक ठिकाण : मुंबई डीआयएन:- ०००४२८६६

#### BEFORE THE HON'BLE CITY CIVIL COURT AT DINDOSHI CIVIL SUIT NO. 480/ 2025

).... Plaintiffs

1. Mrs. Leisl Sudhir Todankar, Christian, age: 59 years, Oce: Service Indian Inhabitant of Mumbai, Residing at: B-23 Sarathi, Srishti, Sector- 1, Opp. Royal College, Mira Road (East), Thane-401107. 2. Mr. Kurt Leonard Henriques, Age-53 years, Occupation-Service, Religion-Christian, Indian Inhabitant, residing at Plaviola, 2nd Floor, Flat No.4/5, 96

Prof. Almeida Road, Next to Zakaria House, Bandra West, Mumbai- 400050 3. Mr. Zolan Henriques (Through Power of Attorney holder) Age-50 years, Occupation-Service, Religion-Religion-

Christian, Indian Inhabitant, residing at A-602, Aabhirup CHS., Plot No.64, Sector 2 Navi Mumbai, Kopar Khairane Thane- 400709 1. The Air View Apartment Co-operative **Housing Society** 

Office at Air View Apartment, Nehru Road, Vakola Bridge, Santacruz (E), Mumbai-400055 2. Mr. Haenael Henriques Age-55 years, occupation-Service, Religion-Christian, Indian Inhabitant, residing at 601, 6th floor, Beach House, Off Veer Savarkar Road,

Mumbai- 400028. **3. Mrs. Stanzi Murzello** Age-60 years, occupation-Service, Religion-Christian, Indian Inhabitant residing at Bungalow CTS No.1399,Muddhan Pakhadi,

Gorai-Manorai Road,Gorai, Borivali (West), Mumbai-400091 **4. Mrs. Megan Gonsalves,** Age-57 years, occupation-Service, Religion-Christian, Indian Inhabitant, residing at 6,

Phoenix, St. Paul's Road, Bandra West, Mumbai-400050 5. Gold Coin Developer (Builders), Mr. Monil Gala, Office at Sona Mohai

Behind Vakola Muncipal Market, Off Nehru Road,

Vakola, Santacruz (e), Mumbai-400055. TAKE NOTICE that, this Hon'ble court will be moved before his Honour Judge presiding in the Court Room No. 16, on 12 day of December 2025 at 11.00 a.m. in he forenoon by the above named Plaintiff for following relief:a. This Hon'ble Court be pleased pass an order and restrain to defendant no.1 wil

not be transferred rent compensation amounts of rehabilitation to in the name of defendant no.2 and withhold renal compensation till deciding letter of Administration/Succession certificate, which will be obtained from the Defendant b. The DEFENDANTS by themselves, their agents and servants be restrained by a

manent injunction and order of this Hon'ble Court from, in any way alienati encumbering or disposing or assigning and/or parting with the possession of the suit property situated at A/23, 6th floor, Air-View Apartments, Nehru Road, Vakola Bridge, Santacruz (East), Opp. City Bank ATM, Mumbai- 400055 described in the Schedule Exhibit "B" herein, till deciding letter of Administration/ Succession c. Pending the hearing and final disposal of the suit the DEFENDANTS by

themselves, their agents and servants be restrained by an injunction and order of this Hon'ble Court from in any way alienating, encumbering, disposing of or assigning the suit premises situated at A/23, 6th floor. Air-View Apartments. Nehru Road, Vakola Bridge, Santacruz (East), Opp. City Bank ATM, Mumbai- 400055 described in the Schedule Exhibit "B" herein or any part thereof, till deciding letter of Administration/ Succession certificate.

d. Ad-interim reliefs in terms of prayers (a), (b) and (c) above be granted; e. Costs of the suit be provided for: f. Such other and further orders and reliefs as the Hon'ble Court may deem fit and proper in the nature and circumstances of the case, may please be granted.

Dated on this 19th day of November 2025. Addl. Registrar City Civil Court, Mumbai This 19th day of November 2025

Mrs. Swatee R. Yadav Advocate for Plaintiff Off Add: Ashtavinayak, A. K. Marg, Opp. Bandra Court, Bandra (E), Mumbai-400051

Mr. Haenael Henriques Age-55 years, occupation-Service, Religion-Christian, Indian Inhabitant, residing at 601, 6th floor, Beach House Off Veer Savarkar Road, Mumbai-400028

# रोज वाचा 'दै. मुंबई लक्षदीप'

#### सुचना

माझी अशिल श्री. चरण केशव राव हे फ्लॅट नं ए-202, 2रा मजला, योगेश्वर को. ऑप. ही सोसायटी लि, रॉयल इन मागे, कॅसल मिल, एल बी एस रोड, पांचपाखाडी, ठाणे (प) 400601 चे पुर्ण मालक आहेत. त्यांना हा फ्लॅट इच्छुक खरेदीदारला

विकायच्यां आहे. जर उपरोक्त मिळकतीवर विक्री, भेटवस्तु, गहाण, वारसा याद्वारे कोणत्याही व्यक्तीचा हक्क, शीर्षक, हिस्सा आणि / किंवा स्वारस्यावर कोणताही दावा असल्यास त्यानं /तिनेही नोटीस जारी केल्यापासून 15 दिवसांच्या आतं माझ्याशी संपर्क साधावा. संदरील कालावधीत उपरोक्त मिळकतीच्या विकी बाबत **गतेही दावे / आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर सद**रील मिळकतीवर कोणतेही दावे नाहीत असे मानले जाईल. Adv. Riddhi Shah

305, Soham Residency, Next to Acharya Ashram Bldg., Vazira Naka, Borivali West, Mumbai 400091 Date: 12/12/25

#### **PUBLIC NOTICE**

Late Shri. VISHNU SHERSING SADARANGANI was lawful member of the Flat no: 12 Society known as The Ambadevi Co-operative Housing Society
Ltd. 2nd floor Saraswati Road Santacruz (W) Mumbai 54 as a members of the society he is holding share certificate No **009** for five fully paid up shares **Rs. 50/-** each bearing distinctive No. 41 to 45 Reg. No. BOM/HSG 527 of 1964 this share certificate is lost/ isplaced and is not traceable. His Son **Mr. Sunil Vishnu Sadarangani** has applied or issue of duplicate share certificate in lieu of original share certificate in their names. Anybody having objection to this should inform the secretary of the society in writing within 15 days from the date this notice failing which Duplicate share Certificate wil be issued in their name as per the request.

Mr. Sunil Vishnu Sadarangani Place: Mumbai / Date: 12-12-2025

### डेन नेटवर्क्स लिमिटेड

सीआयएन: एल९२४९०एमएच२००७पीएलसी३४४७६५ नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.११६, १ला मजला, सी विंग, इमारत क्र.२, कैलास इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स, एल.बी.एस. मार्ग, पार्क साईट, विक्रोळी (प.), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र, भारत. **दूर.क्रः+**९१–२२–२५१७०१७८**, वेबसाईट:<u>www.dennetworks.com</u>.** ई-मेल:investorrelations@denonline.in

#### भागधारक यांना सूचना

भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंती पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडो सेबीच्या २ जुलै, २०२५ रोजीचे परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी/पी/सीआयआर/२०२५/९७ च्या मथळ्यानुसार, कृपया लक्षात ठेवा की, हस्तांतरण डीड पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडो ६ जानेवारी, २०२६ पर्यंत खुली राहील.

ही सुविधा फक्त तेव्हाच उपलब्ध आहे जेव्हा हस्तांतरण डीडस् १ एप्रिल, २०१९ पूर्वी दाखल केले गेले असतील; आणि कागदपत्रांमध्ये कमतरता असल्यामुळे ते नाकारले गेले असतील/परत केले

जर तुम्हाला ही संधी मिळवायची असेल, तर कृपया कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटशी अर्थात केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (युनिट: डेन नेटवर्क्स लिमिटेड) त्यांचे कार्यालय सेलेनियम टॉवर-बी, प्लॉट क्र.३१ व ३२, गचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद-५०००३२ येथे संपर्क साधा

जर हस्तांतरणासाठी पुन्हा लॉज केलेले शेअर्स मंजूर झाले तर ते फक्त डीमॅट मोडमध्ये जारी केले जातील आणि हस्तांतरणाच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या कालावधीसाठी लॉक-इन अंतर्गत असतील अधिक माहितीसाठी, कृपया सेबी परिपत्रक <u>https://tinyurl.com/sebicjul25</u> पहा किंवा einward.ris@kfintech.com वर ईमेल पाठवा.

डेन नेटवर्क्स लिमिटेडकरिता सही/

दिनांक: १२ डिसेंबर, २०२५ हेमा कमारी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण: नवी दिल्ली

### जाहिर सूचना

राहणार-२०२, आशा एन्क्लेव्ह, प्लॉटक्र.५४, पांडुरंग वाडी रोडक्र.१, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६३; आणि (२) श्री. ओमकार मिलिंद मसुरकर, वय ३९ वर्षे, राहणार-२००२, ए-विंग, ललानी ग्रॅंडियर जनरल ए. के. वैद्य मार्ग, रत्नागिरी हॉंटेलजवळ, जेरी वर्गीस कंपाउंडसमोर, मालाड (पूर्व), मुंबई

दिवंगत श्रीमती नेत्रवंदन मिलिंद मसुरकर या आशना एन्क्लेव्ह को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड या इमारतीतील दसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र.२०२ च्या ३३% च्या प्रामाणिक सदस्य होत्या, इमारतीचे मालक प्लॉट क्रमांक ५४, पांडुरंग वाडी, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३ येथे आहेत त्यांचे २८.०९.२०२४ रोजी मुंबईत निधन झाले आणि त्यांच्या पश्चात खालील कायदेशीर वारस आहेत: (१) श्री. मिलिंद राजाराम मसुरकर पती (२) श्री. ओंकार मिलिंद मसुरकर मुलगा १३ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई येथे पारित केलेल्या प्रतिज्ञापत्र आणि सुटकेच्या कराराद्वारे, श्री. ओंकार मिलिंद नसुरकर यांनी सदर फ्लॅटमधील त्यांचा हिस्सा, हक्क, शिर्षक आणि हितसंबंध त्यांचे वडील श्री. मिलिंद राजाराम मसुरकर यांच्या नावे सोडले आहेत, सदर रिलीज डीडच्या अटी आणि शर्तींनुसार. सदर रिलीज डीड नोंदणी क्र.एमबीआय१९-१५१३१-२०२५, दिनांक १३.११.२०२५ अंतर्गत हमी उप-निबंधक कार्यालयात रीतसर नोंदणीकत आहे.

सदर फ्लॅटमध्ये १००% हिस्सा खालीलप्रमाणे वाटण्यात आला आहे हे मान्य आणि नोंदविण्यात आले आहे: (१) श्री. मिलिंद राजाराम मसुरकर ६६.६६७% शेअर्स (२) श्री. ओंकार मिलिंद मसुरक ३३.३३३% शेअर्स, सदर फ्लॅट ४१५ चौरस फूट कार्पेट क्षेत्राचा आहे, भाग प्रमाणपत्र क्र.०५ अंतर्गत न्यामध्ये प्रत्येकी ५०/- रुपये किंमतीचे शेअर्स आहेत, ज्यामध्ये विशिष्टक्र.४१ ते ५० (दोन्ही समाविष्ट) आहेत, जे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० अंतर्गत नोंदणीकृत आहेत आणि सीटीएस क्र.१५४, १५४/१ आणि १५४/२, गाव पहाडी गोरेगाव, तालुका बोरीवली, मुंबई उपनगरातील नोंदणी उपजिल्हा आणि जिल्ह्यातील वर स्थित क्र.एमयूएम/डब्ल्यूपो/एचएसजी/टौसी/१५०७३/२०११-२०१२) वर्ष ११, दिनांक २९.११.२०११, येथे आता (१) श्री. नितीन बबन जाधव आणि (२) सुश्री यशश्री रवींद्र उपासनी. जे संभाव्य खरेदीदार आहेत आणि सदर मालमत्ता खरेदी करण्याचा त्यांचा हेत आहे.

उपरोक्त जागेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचा दावा, हक्क, मालकी हक्क किंवा हितसंबंध असलेल्या सर्व व्यक्तींना या सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात अधोस्वाक्षरीकर्त्यांना कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच अशा दाव्यांना सिद्ध करणाऱ्या सहाय्यक कागदपत्रांसह हे कळवावे. यामध्ये विक्री, देवाणघेवाण, करार, भेटवस्तू, भाडेपट्टा धेकार शल्क ग्रहाणखन विश्वस्त वास्सा सविधा किंवा आरक्षण आहेत, परंतु त्यापुरते मर्यादित नाहीत. निर्धारित कालावधीत असे दावे कळविण्यात अयशस्वी झाल्यास असे दावे माफ केले किंवा सोडून दिले आहेत असे गृहीत धरले जाईल आणि माझे अशिल पुढील कोणत्याही संदर्भाशिवाय किंवा सूचना न देता सदर जागेशी संबंधित व्यवहार पूर्ण करतील

# वकील वनिता एस. भावे

बी ए, एल.एल.बी, वकील उच्च न्यायालय दुकान क्र. १७, वैभव शॉपिंग सेंटर, एनएनपी कॉलनी ठिकाण: मंबई ँसारस्वत बँकेजवळ, गोरेगाव (पू), मुंबई-४०००६५. दिनांक: १२.१२.२०२५

# जाहीर सूचना

लक्षात घ्या की मूळ वाटपधारक श्री. अविनाश शंकर दांडेकर यांना चारकोप सेक्टर क्र.४, म्हाडा लेआउट, आरएससी-४३ एस.क्र.१४९, सीटीएस क्र.१सी/१/७७, गाव-कांदिवली आणि तालुका - बोरिवली, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०६७ येथे असलेल्या १०८.०२ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या योजनेच्या कोड क्र.०९४-एजीपी-४ अंतर्गत खुला प्लॉट क्र.९८-१६१ मध्ये वाटप करण्यात आले होते, दिनांक ०८.१२.१९९८ रोजीच्या भाडेपट्टा करारानुसार, संयुक्त उपनिबंधक-४, मुंबई (वांद्रे) येथे दिनांक १४.०१.१९९९ रोजीच्या कागदपत्र क्र.पीबीडीआर२/१४८/९९ आणि १४९/९९ द्वारे, त्यात नमद केलेल्या अटी आणि शर्तींवर नोंदणीकत आणि त्यानंतर श्री. अविनाश शंकर दांडेकर यांनी सदर प्लॉर श्रीमती आशा संजय देशपांडे यांना विकेला होता आणि त्यांनी सदर प्लॉर त्यांच्या नावे हस्तांतरित्र नियमित करण्यासाठी स्हादाकदे अर्ज केला होता आणि स्हादाने सदर प्लॉट श्रीमती आशा यांच्या नावे हस्तांतरित केला होता. आशा संजय देशपांडे यांनी २०.०४.१९९९ च्या त्यांच्या पत्र क्र.९८१ आणि त्यानंतर २१.१२.१९९९ च्या नियक्तीचा करारनामा क्र.बीडीआर२-२४-२००० दिनांक ०४.०१.२००० प्तह नोंदणीकृत केला होता आणि त्यानंतर श्रीमती आशा संजय देशपांडे यांनी सदर प्लॉट श्री. मोहनराव येनकय्या सुरकांती यांना विकला होता आणि त्यांनी सदर भूखंड त्यांच्या नावे हस्तांतरित/नियमित करण्यासाठी म्हाडाकडे अर्ज केला होता आणि म्हाडाने सदर प्लॉट श्री. मोहनराव येनकय्या सरकांती यांच्या नावे दिनांक २८.०४.२००८ च्या पत्र क्र.३७५३/०८ द्वारे हस्तांतरित केला होता आणि त्यानंतर दिनांक ०२.०५.२००८ च्या नियुक्तीचा करारनामा कागदंपत्र क्र.बीडीआर१२-०३९४६-२००८ दिनांक २१.०५.२००८ सह नोंदणीकृत करण्यात आला होता आणि त्यांनी दिनांक ०३.११.२०१० रोजीच्या व्यवसाय प्रमाणपत्र क्र.सीएचँई/ए-२७३०/बीपी(डब्ल्यूएस)/एआर नुसार एमसीजीएमच्या मंजूर/ मंजूर केलेल्या योजनेच्या वैशिष्ट्यांनुसार उपरोक्त भूखंडावर बंगला बांधला होता आणि त्यानंतर श्री. मोहनराव येनकय्या सुरकांती, यांचे १५.०४.२०२१ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे मृत्युपत्र न करता निधन झाले, त्यांच्या पश्चात १) श्रीमती प्रभावती एम. सुरकांती (पत्नी), २) श्री. प्रशांतकुमार एम. सुरकांती (मुलगा) आणि ३) श्री. महेशकुमार एम. सुरकांती (मुलगा), ४) श्री. प्रमोद मोहनराव सुरकांती, (मृत्यूच्या वेळी वय २१ वर्षे) अविवाहित निधन झाले, ते मृतांचे कायदेशीर वारस होते.

त्यानंतर मृताचे वरील दोन कायदेशीर वारस म्हणजे ९) श्री. प्रशांतकुमार एम. सुरकांती (पुत्र) आणि २) श्री. महेशकुमार एम. सुरकांती (पुत्र) यांनी २४.०९.२०२५ रोजीच्या रिलीज डींडद्वारे, संयुक्त उप-निबंधक, मुंबई-२२ यांच्या कार्यालयात रीतसर नोंदणीकृत होता, २४.०९.२०२५ रोजीच्या रिलीज डीडद्वारे, त्यात नमूद केलेल्या अटी आणि शर्तींवर, त्यांच्या आई श्रीमती प्रभावती मोहनराव सुरकांती यांच्या नावे, वर उल्लेख केलेल्या भूखंडासंदर्भातील त्यांचे अविभाजित समान वारसा हिस्से, हक्क, शिर्षक आणि हितसंबंध सोडले, त्याग केला आणि सोडून दिले, त्यानुसार माझ्या अशिल श्रीमती प्रभावती मोहनराव सुरकांती यांनी म्हाडाकडे सदर प्लॉटचे हस्तांतरण/नियमन करण्यासाठी अर्ज केला होता आणि देयके भरेली होती आणि म्हाडाने सदर भूखंड श्रीमती प्रभावती मोहनराव सुरकांती यांच्या नावे हस्तांतरित/नियमन केला होता. प्रभावती मोहनराव सुरकांती यांनी २८.१०.२०२५ रोजीच्या न्यांच्या पत्र क्र.एम.एम./ई.एम./(डब्ल्यू)/ ३०००/२०२५ द्वारे आणि कालांतराने माझ्या अशिला श्रीमती प्रभावती मोहनराव सुरकाती यांचे नाव हरवले/गहाळ झाले, १) अर्ज काउंटर फॉइल २) प्रारंभिक पेमेंट पावती, ३) लॉटरीच्या काढणीची सूचना, ४) तात्पुरते वाटप पत्र, ५) अविनाश दांडेकर यांच्या नावे शिछ्नक पेमेंट मागणी पत्र आणि पावत्या आणि असाइनमेंटचा करार दि. २१.१२.१९९९ रोजी अविनाश दांडेकर आणि शीमती आशा संजय देशपांडे यांच्यातील कागदपत्र क्र. बीडीआर२-२४ २००० दिनांक ०४.०१.२०००, ज्यासाठी चारकोप पोलिस स्टेशन, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ येथे ऑनलाईन तक्रार क्र.१६४१५७-२०२५ दिनांक १०.१२.२०२५ रोजी हरवल्याची गहाळ झाल्याची तकार दाखल करण्यात आली होती आणि आता माझे अशिल हा प्लॉट कोणत्यार्ह संभाव्य खरेदीदाराला विकण्याचा विचार करत आहे.

उपरोक्त प्लॉटविरुद्ध किंवा त्यासंबंधात आणि किंवा कायदेशीर वारसा हक्काच्या दाव्यांबद्दल आणि, किंवा वरील भूखंडासंदर्भात मूळ कागदपत्रे आणि/किंवा जागा किंवा त्याचा कोणताही भाग कोणताही हक्क, मालकी हक्क किंवा हितसंबंध, गहाणखत, भार, भाडेपड़ा, धारणाधिकार, शुल्क किंवा अन्यथा . कोणत्याही प्रकारे दावे किंवा दावे असतील तर त्यांनी ते कागदोपत्री पुराव्यांसह **श्री.अनुज विनोद मोरे**, वकील, मुंबई उच्च न्यायालय, ज्यांचे कार्यालय मोर असोसिएट्स च्या नावाने आहे, ८**ँ**५/डी-४, गोराई (१) विशाम सीएचएस लिमिटेड, आरएससी-१, गोराई-१, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०००९१ यांना लेखी स्वरूपात कळवावे अशी विनंती आहे, अन्यथा असा दावा किंवा दावे, जर असतील तर, ते माफ केलेले आणि बिनशर्त आणि अपरिवर्तनीयपणे सोडून दिलेले मानले जातील.

मुंबई, आज दिनांकित १२ डिसेंबर २०२५ अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

# LOSS OF SHARE CERTIFICATE

NOTICE is hereby given that the Share Certificate No. 012 Bearing Share Nos. 56 to 60. Issued by Shree Ram Bhuvan Co-Op. Hsg. Soc. Ltd., in the name of YELLAMRAZU SREE RAMMURTY in respect of Flat No. 302 has been Lost / Misplaced. The member has informed the Society and the society has already Lodged a Police Complaint regarding the said Loss

of Share Certificate on 18/09/2025. The Society purposes to issue a Duplicate Share Certificate. Any person having any claim or objection in respect of the said Share Certificate should lodge the same in writing with the undersigned within 14 Days from the date of Publication hereof, failing which the claim shall

SD/- For and on behalf of, Shree Ram Bhuvan CHSL, Secretary Place : Mumbai Date: 12/12/2025

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all concerned that Mrs. KHAN ZEHRABI TIYABALI alias Mrs. SHAIKH JAHIRABEE TAYYABALI, who is the bonafide member of Jamat-E-Jamhooria (SRA) Bldg. No E/2 CHS Ltd situated at, Near M.T.N.L. <u>Building, K.C. Marg, Bandra (West), Mumbai-400 050.,</u> holding ownership flat No **404** on the **4** th floor of E wing, Building No **02** along with five shares of **Rs. 10/**-each of **Jamat-E-Jamhooria (SRA)** Bldg. No E/2 CHS Ltd (Said Shares), (hereinafter the said Flat and said Shares together be referred to as the said Property). Originally M/s. PYRAMID DEVELOPERS allotted Flat No 404 admeasuring about 225 Sq. Ft Carpet on the 4 th floor of E wing, Building No 02 to Mrs. KHAN ZEHRABI TIYABALI alias Mrs. SHAIKH JAHIRABEE TAYYABALI on ownership basis vide allotment letter dated <u>02/02/2008.</u> Mrs. KHAN ZEHRABI TIYABALI alias Mrs. SHAIKH JAHIRABEE TAYYABALI died intestate on 30/10/2007 and her husband Mr. Tavvabali Khan is predeceased and they left behind the following legal heirs: (Copy of death certificate is enclosed herewith)

### Name of the Heirs

be treated as null and void. Share

Relationship with the deceased

## 1. Mr. MOHAMMEDALI TAYYABALI SHAIKH | Son

Mr. MOHAMMEDALI TAYYABALI SHAIKH has made an application to the society for transfer of flat with shares in his name Any person/s having any claim against or in respect of the said property or part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charges, trust, maintenance, easement, transfer icense either educated in any litigation or otherwise or any other right or interest whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at, **Hon. Secretary/Chairman, Jamat-E-Jamhooria (SRA)** <u>Bldg. No</u> E/<u>2 CHS Ltd situated at, Near M.T.N.L. Building, K.C. Marg, Bandra (West), Mumbai-</u> 100 050, within 15 days from the date of publication hereof along with proof for the said claim. If no claim is made the society will transfer the flat with shares without reference or regard to any such purported claim or interest in the said property which shall be deemed to have been waived for all intents and purposes and no binding on Sd/

> Chairman / Hon. Secretary Jamat-E-Jamhooria (SRA) Bldg, No E/2 CHS Ltd. Place: Mumbai / Date: 12-12-2025

# hathw@ybhawani

### हॅथवे भवानी केबलटेल अँड डाटाकॉम लिमिटेड

सीआयएन: एल ६५९१० एमएच१९८४पीएलसी०३४५१४ नोंदणीकृत कार्यालय: पहिला मजला, बी विंग, जयवंत अपार्टमेंट, एसबीआय बँकेच्या वर, ६३, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४ दुरध्वनी: ०२२ २३५३५१०७, मो:+९१ ९१५२७२८६६३ वेबसाइट: www.hathwaybhawani.com: ई-मेल: investors.bhawani@hathway.net

शेअरधारकांसाठी सूचना

#### भौतिक शेअर्सच्या ट्रान्सफर विनंत्यांच्या पुनर्नोंदणीसाठी विशेष विंडो सेबी परिपत्रक क्रमांक SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 दिनांक २ जलै २०२५

नुसार व वरील विषयासंदर्भात कळविण्यात येते की, हॅथवे भवानी केबलटेल अँड डेटाकॉम लिमिटेडच्य ु हस्तांतरण करारांच्या पुनः-निवेदनासाठीची विशेष विंडो ६ जानेवारी २०२६ पर्यंत उपलब्ध राहील. ही सुविधा फक्त त्या प्रकरणांसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये हस्तांतरण करार १ एप्रिल २०१९ पूर्वी साद

केले गेले होते आणि कागदपत्रांतील त्रुटींमुळे नाकारून परत पाठविण्यात आले होते आपण ही संधी घेऊ इच्छित असल्यास, कृपया कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट - केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (युनिट: हॅथवे भवानी केबलटेल अँड डेटाकॉम लिमिटेड) यांच्याशी त्यांच्या कार्यालय सेलेनियम टॉवर-बी, प्लॉट क्रमांक ३१ आणि ३२, गचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट

नानकरामगुडा, हैदराबाद – ५०० ०३२ येथील कार्यालयात संपर्क साधा.

पुनः-निवेदन करून हस्तांतरणासाठी सादर केलेले समभाग, मंजूर झाल्यास, फक्त डिमॅट पद्धतीत जारी केले जातील आणि हस्तांतरणाच्या दिनांकापासून ६ महिन्यांच्या कालावधीसाठी लॉक-इन अंतर्गत

अधिक माहितीसाठी कृपया लिंकवरील सेबी परिपत्रकाचा संदर्भ घ्यावा https://tinyurl.com/sebicjul25

किंवा einward.ris@kfintech.com. वर इ -मेल पाठवाव

हॅथवे भवानी केबलटेल अँड डाटाकॉम लिमिटेडकरित स्वाक्षर

> प्रिया भगत कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार्र

दिनांक: १२ डिसेंबर २०२५

# [POINT]

वन पाँईंट वन सोल्युशन्स लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** युनिट क्र.५०१, ५वा मजला, नमन सेंटर, जी ब्लॉक, सी-३१, बांद्रे कुलां कॉम्प्लेक्स, बांद्रे (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००५१ बूर.: ०२२ ६६८७ ३८०० **फॅन्स**: ०२२ ६६८७ ३८८९; **सीआयएन**:एल७४९००एमएच२००८पीएलसी१८२८६९

ई-मेल: investors@1point1.in; वेबसाईट: www.1point1.com

# टपाल मतदान सूचना

ांना येथे कळविण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११० च्या तरतुर्द १०८ आणि इतर लागू तरतुर्वीनुसार (कायदा) कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि २२ सह वाचले जातात, ज्यामध्ये कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्रचना (कायदे) आणि कायदा आणि नियमांच्या इतर लागू तरतुर्दीचा समावेश आहे, ज्यामध्ये कॉर्पोरेट व्यवहा मंत्रालयाने ('एमसीए') ई-व्होटिंगद्वारे सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी /पोस्टल मतपत्र प्रक्रिया आयोजित करण्यासाठी जारी केलेल्या सामान्य परिपत्रकांचा समावेश आहे, क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० रोजी जारी केलेल्या सामान्य परिपत्रका . सहवाचिता ज्यामध्ये २५ सप्टेंबर २०२३ दिनांक सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांक आणि १९ सप्टेंबर २०२४ दिनांक सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२४ दिनांक आणि नियम ४४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ दिनांक सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२४ आणि नियम ४४ दिनांक भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स), इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (एसएस-२) द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण बैठकींवरील सचिवीय मानक. पत्येक सधारित आणि इतर लाग कायदे. नियम आणि नियमांच्या अधीन, स्पष्टीकरणात्मक विधानासह पोस्टल बॅलट नोटिस गुरुवार, १९ डिसेंबर २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व सदस्यांना पाठवण्यात आली आहे ज्यांचे ईमेल पत्ते शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५ (कट-ऑफ डेट) पर्यंत कंपनी/रजिस्टर/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत आहेत. जेणेकरून कंपनीच्या सदस्यांना खालील बाबींवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करून ('ई-व्होटिंग')

#### विशेष ठरावाद्वारे मान्यता मिळावी: बाब क्र. ठरावाचे वर्णन

ठिकाण: मुंबई

कंपनीच्या प्रवर्तक आणि गैर-प्रवर्तकांना प्राधान्य आधारावर पूर्णपणे परिवर्तनीय वॉरंट जारी

टपाल मतदानाची सूचना कंपनीच्या वेबसाइट www.1point1.com वर, स्टॉक एक्सचेंजच्य वेबसाईट्स म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड वर www.nseindia.com वर आणि एमयएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ई-व्होटिंग वेबसाइट https:// instavote.linkintime.co.in वर देखील उपलब्ध आहे.

सर्व सदस्यांना ई-मतदान सविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने कंपनीने एमयएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सेवा घेतल्या आहेत. रिमोट ई-मतदान सुविधा खालील मतदान कालावधी

शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५, सकाळी ९:०० वा. (भाप्रवे) **रिमोट ई-मतदानाची समाप्ती** शनिवार, १० जानेवारी २०२६, सायं.५:०० वा. (भाप्रवे)

शनिवार, १० जानेवारी २०२६ (सायं. ५:०० वा. भाप्रवे) नंतर मतदान करण्याची परवानगी दिली जाणा नाही कारण त्यानंतर एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे ई-व्होटिंग पध्दत मतदानासाठी बंद केले जाईल. सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, त्याला/तिला नंतर ते बदलण्याची किंवा पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर भागधारकाने कोणताही प्रतिसाद सादर केला नसेल तर रिमोट ई-व्होटिंगसाठी निर्दिष्ट तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेली कोणतीही संमती किंवा असहमती गृहीत धरली जाईल.

ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने सुलभ करण्यासाठी आणि सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यास सक्षम करण्यासाठी संचालक मंडळाने श्री. मिहेन हलानी (सदस्य क्र.: एफ९९२६) (सीपी क्र.: १२०१५) आणि त्यांच्या अनुपस्थितीत मे. मिहेन हलानी अँड असोसिएट्स कार्यरत कंपनी सचिवच्या सहयोगी श्रीमती निधी रोहित ग्रोव्हर (सदस्य क्र.: ए५५५९५) यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे.

- १) ज्या सदस्यांकडे कट-ऑफ तारखेला शेअर्स आहेत आणि ज्यांना पोस्टल मतदानाची सूचना मिळाली नाही, त्यांनी pritesh.sonawane@1point1.com किंवा enotices@in.mpms.mufg.com वर लिहून ते मिळवू शकतात. २) ज्या सदस्यांची नावे सदस्यांच्या/लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये अंतिम तारखेला नोंदवर्ल
- गेली आहेत त्यांना पोस्टल मतदान सूचनेत नमूद केलेल्या ठरावावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा अधिकार असेल. अंतिम तारखेनंतर सदस्य होणाऱ्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्य ३) डिमॅट पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी, प्रत्यक्ष पद्धतीने आणि ज्या सदस्यांनी त्यांचा
- ईमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही अशा सदस्यांसाठी रिमोट ई-व्होटिंगची पद्धत टपाल मतदान ४) टपाल मतदानाचा निकाल ई-व्होटिंग कालावधी संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत जाहीर

केला जाईल. तपासणीसांच्या अहवालासह निकाल स्टॉक एक्सचेंजला देखील कळवले जातील

- आणि ते कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजेच www.1point1.com आणि एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ई-व्होटिंग वेबसाइट https://instavote.linkintime.co.in वर पोस्ट केले जातील. सदस्यांनी टपाल मतदानाद्वारे मंजूर केलेले ठराव रिमोट ई-व्होटिंगसाठी निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या
- तारखेला म्हणजेच मंगळवार, १० जानेवारी २०२६ रोजी मंजूर झाले असल्याचे मानले जाईल. ६) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याबाबत कोणत्याही शंका आणि /किंवा तक्रारीच्या बाबतीत सदस्यांनी एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइट https:// instavote.linkintime.co.in च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या मदत आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात किंवा ०२२४९१८ ६००० वर कॉल करू शकतात किंवा enotices@in.mpms.mufg.com वर विनंती पाठवू शकतात.

वन पॉइंट वन सोल्यूशन्स लिमिटेड सही/-

दिनांक: १२ डिसेंबर २०२५

प्रितेश सोनवणे